

Date: 03.11.2021

To,

BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Kala Ghoda, Mumbai - 400 001

Sub: Proposed Open Offer to acquire upto 7,86,000 (Seven Lakh Eighty Six Thousand) Equity Shares representing 26.09% of Total outstanding, issued and fully paid up Equity Share Capital on a fully diluted basis carrying voting rights of AKM Lace and Embrotex Limited ("Target Company") by Mr. Amar Jitendra Patwa ("Acquirer 1") (PAN No. AADPP5942K), Ms. Sangita Amar Patwa ("Acquirer 2") (PAN No. AADPP5943J) and Ms. Shah Shalvi Rajan ("Acquirer 3")(PAN No. EHGPS3036F) at a price of INR 10.00/-(Rupees Ten Only) per fully paid up Equity Shares ("Offer").

Dear Sir,

Pursuant to Regulation 26(7) of the SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, please find enclosed herewith copy of recommendation of Committee of Independent Directors for the proposed Open Offer.

The Recommendation of the Committee of Independent Directors has been published on November 03, 2021 in the following newspaper:

Sr. No.	Newspaper	Editions
1.	Business Standard	National Wide
2.	Business Standard	National Wide & Regional Language where Target Company situated
3.	Pratahkal	Regional Language where Stock Exchange situated

The published Copy of the same is also enclosed herewith as attachment for your reference.

This is for your kind reference and records.

For Fast Track Finsec Private Limited Registration Code: INM000012500

Vikas Kumar Verma

Director

DIN: 05176480

Encl: As above

JAGSONPAL PHARMACEUTICALS LIMITED Registered Office: T-210 J, Shahpur Jat, New Delhi- 110 049 Phone: 011-46181100 & 46109900, Fax: 01126493841

Website:www.jagsonpal.com, email:cs@jagsonpal.com CIN: L74899DL1978PLC009181 **LOSS OF SHARE-CERTIFICATES**

NOTICE is hereby given that the following Share Certificates issued by the Company are stated to have been lost, misplaced / stolen and the registered holders thereof / claimant thereto have applied to the Company for the issue o

aup	duplicate share certificates.										
S. Folio Na No. Nos.		Name of Shareholders / Claiments	Kind & No. Share Certification of Shares no.		Distinctive Nos.	Face Value In Rs.					
01	0007864	Dinanath Bindlish J/w Darshana Devi and Ajay Kumar Bindlish (Original Allotted Share Certificate)	Eq.100	0012846	01284401- 01284500	10.00					
02	0006543	Sharat Madan J/w Kiran Madan	Eq.200	50640	00132621- 00132820	5.00					
			Eq.600	51895	06947361- 06947960	5.00					

Any person/s who has/have any claim in respect of such certificate/s should lodge such claim/s to the COMPANY SECRETARY, JAGSONPAL PHARMACEUTICALS LIMITED, T-210J, SHAHPUR JAT, NEW DELHI-110049, within 15 days of the publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue duplicate Share Certificates

For JAGSONPAL PHARMACEUTICALS LIMITED

Place: New Delhi Date: 02.11.2021

NANDITA SINGH Mem. No. : A48520

Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

	Interest Act, 2002 (The Act)										
S.	Name of	Particulars of Mortgaged	Date Of	Outstanding							
No.	Borrower(s) (A)	property/ (ies) (B)	NPA (C)	Amount (Rs.) (D)							
1.	LOAN ACCOUNT NO.	H.NO.20, PART OF KHASRA NO.282	26.06.2021	Rs. 15,53,116.42/- (Rupees							
	HLAPBRL00388923	& 114/2-119 & 121 & 122, NAWADA		Fifteen Lakh Fifty Three							
	1. SAURABH DEEP SINGH	JOGIYAN TULSI NAGAR,		Thousand One Hundred							
	2. PADAM	BAREILLY- 243001,		Sixteen and Paise Forty							
	3. PADAMAJA SINGH	UTTAR PRADESH		Two Only) as on							
				26.06.2021							

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per book of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has beer classified by the Company as Non-Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification

issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower. In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take

possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act. "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date o publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescri

rame, Borrower may not be entitled to redeem the property. In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESIAct, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the notice, without prior written consent of secured creditor

Place: BAREILLY/BUDAUN (UTTAR PRADESH)

For INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

FORM NO INC-26 [Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 20141

dvertisement for change of registered office of the company from the "National Capital Territory of Delhi " to "State of Punjab"

Before the Central Government. Regional Director, Northern Region

In the matter of the Companies Act. 2013 Section 13(4) of Companies Act, 2013 and Rule 30(5)(a) of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of Manna Healthcare Private Limited (CIN- U85100DL2012PTC230672) naving its registered office at 18, Ground Floor, Swarg Ashram, Radio Colony, Near West Mukherjee Nagar, New Delhi, Pin ... Applicant/Petitione 110009

And

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Regional Director under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Extra-Ordinary General Meeting held on 30 September 2021 to enable the Company to change its registered office from its current address at New Delhi in the National Capital Territory of Delhi to Mohali in the State of Punjab, within the jurisdiction of the Registrar of Companies, Chandigarh,

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Northern Region at the address B-2 wing, 2nd Floor, Paryavaran Bhawan, CGO Complex, New Delhi-110003, within Fourteen days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address at 18. Ground Floor, Swarg Ashram, Radio Colony, Near West Mukherjee Nagar, New Delhi, Pin 110009.

Email: rg.fin.cs@round.glass For and on behalf of Manna Healthcare Private

Shiraj Chakraborty Date: 2-11-2021 DIN: 08702455

FORM NO INC-26 [Pursuant to rule 30 the Companies

(Incorporation) Rules, 20141 Advertisement for change of registered office of the company from the "National Capital Territory of Delhi " to "State of Puniab

Before the Central Government. Regional Director, Northern Region

In the matter of the Companies Act. 2013 Section 13(4) of Companies Act, 2013 and Rule 30(5)(a) of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of 911 India Healthcare Private Limited (CIN- U85100DL2012 PTC242590) having its registered office at Shop No. Bapu_G_7 at Bapu Badarpur Metro Station New Delhi, South Delhi - 110044, ...Applicant/Petition India

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Regional Director under section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the Special Resolution passed at the Annual General Meeting held on 30 September 2021 to enable the Company to change its registered office from its current address at New Delhi in the National Capital Territory of Delhi to Mohali in the State of Puniab within the jurisdiction of the Registrar Companies, Chandigarh.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the company may deliver either on MCA-21portal (www.mca.gov.in) by filing investor complain form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regiona Director, Northern Region at the address B-2 wing, 2nd Floor, Parvavaran Bhawan, CGO Complex, New Delhi-110003, within Fourteer days from the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address at Shop No. Banu G 7 at Banu Badarnur Metro Station, New Delhi, South Delhi - 110044, India

Email: rg.fin.cs@round.glass For and on behalf of 911 India Healthcare Private Limited Shirai Chakraborty

Directo Date: 2-11-2021 DIN: 08702455

AKM LACE AND EMBROTEX LIMITED

Corporate Identification Number: L17291DL2009PLC196375 Registered Office - IX/6024, Ram Gali, Subhash Mohalla, Gandhi Nagar Delhi East Delhi DL 110031 Tel: 011-49856126, 9899173704, Email - akmlace@gmail.com

Website: www.akmlace.com
Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") on the Open Offer to the Public Shareholders of AKM Lace and Embrotex Limited ("Target Company") under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ["SEBI (SAST) Regulations, 2011"/ "Regulations"]

November 02, 2021

AKM Lace and Embrotex Limited

Fast Track Finsec Private Limited

Mr. Manoj Kumar- Chairmar

Mrs. Rinku Goval - Member

The Offer is being made by the Acquirer in terms of Regulation 3(1) and 4 and other applicable provisions as required under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 for acquisition of upto 7,86,000 (Seven Lakh Eighty Six Thousand) Equity Shares of INR 10/- (Rupees Ten Only) each representing 26.09% of the Equity Share Capital of the Target Company at a price of INR 10/- (Rupees Ten Only) per country share as determined in accordance with

share as determined in accordance gulation 8 of the SEBI (SAST) Regulation, 2011

Mr. Amar Jitendra Patwa ("Acquirer 1") (PAN NO.

AADPP5942K), Ms. Sangita Amar Patwa ("Acquirer 2") (PAN NO. AADPP5943J) and Ms. Shah Shalvi Rajan ("Acquirer 3") (PAN NO. EHGPS3036F)

IDC Members are Independent Directors on the Board of Directors of the Target Company. None of them have entered into any contract or have

other relationship with the Target Company

No trading in the Equity Shares of the Target Company has been done by any of the IDC Members.

None of the IDC Member are Director in companies where nominees of the Acquirer are acting as Director(s) nor have any relationship

with the Acquirers in their personal capacities

IDC is of the view that Open Offer is fair and

IDC has taken into consideration the following for making the recommendation:

IDC has reviewed:

"PA") dated September 06, 2021 in connection with the Offer issued on behalf of the Acquirer b) The Detailed Public Announcement ("DPS") which was published on September 13, 2021 and

which was published on september 13, 2021 and; c) The Letter of Offer ("LoF") October 28, 2021 Based on the review of PA, DPS and LoF, the IDC is of the opinion that the Offer Price of INR IO/-(Rupees Ten Only) Per Equity Share offered by the Acquirers is in line with the provisions of SEBI (SAST) Regulation, 2011 and prima facie appears to be interfed.

For AKM Lace and Embrotex Limited

Manoj Kuma

to be justified.

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations, 2011.

None

Name of the Target

Company ("TC")

Details of the Offer

Name of the Acquirer and PAC with the

Name of the Manager to the Offer

ndependent Directors

relationship with the TC (Director, Equity

Shares owned any oth contract/ relationship)

Trading in the Equity

any other contract/ relationship), if any

of the Acquirer by IDC

Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable

Summary of reasons for

13 Details of Independent

14 Any other matter(s) to

Date: November 02,2021

Place: New Delhi

Advisors

10 Trading in the Equity Shares/ other securiti

shares/ other securities of the TC by IDC

Members of the

Committee of

IDC Members

IDC Member relationship with the Acquirer (Director, **Equity Shares owned**

How to Meet **Decision Makers** without an **Appointment**

Grow your business with Business Standard – the smart choice to reach those who matter!

71% readers in NCCS A1 and A2

12 English, 6 Hindi editions: 1000+ towns

6 lakh registered users, 12 million unique visitors per month

Print readers spend >15 min per day, digital >5 min per visit

The most-read business medium in top B-Schools

150+ events every year

Write to sales@bsmail.in now, for a customised solution to your business requirements

Business Standard Insight Out

f bsindia bsindia

business-standard.com

केनरा बैंक Canara Bank 📣 Regional Office िसिडिकेट Syndicate

POSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)
Whereas, the undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under the Securitisation Act and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued demand notice calling upon the borrower/guarantor to repay the amount mentioned in the notice along with interest & expenses within 60 days from the date of receipt of the said notices. The borrower/guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 & 9 of the said Rules. The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets. The borrower/guarantor in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Canara Bank. The borrower's attention is invited to provisions of

will be subject	neral are nereby cautioned not to deal with the property and any of to the charge of the Canara Bank . The borrower's attention is of section 13 of the Act., in respect of time available, to redeem the	invited secure	d to p ed ass	rovisions of
Name of Borrowers/ Guarantors	Description of Properties	Date of Posse- ssion	Date of Demand notice	Amount Due
Vishal Electronic.	Firozabad, Property in the name of Muktar Ahmad Ansari S/o Khalel	28-10-2021	05-06-2021	₹ 15,36,602.10 + interest & Other exp. From Dt. 01.04.2021
Borrower- M/s Adnan Traders, Prop. Mohd Imran Rayeen S/o Anwar	All that part and parcel of the property consisting of Land & Building, Residential Building situated at Mauza Lalpur South Raheem Nagar Firozabad, Property in the name of Mohd Akhtar S/o Anwar, Bounded as: East- House of Mustak, West- 10' Wide Rasta, North- House of Ishtyak, South- Plot of Ikram,.	28-10-2021	14-07-2021	₹ 10,15,682/- + interest & Other exp. From Dt. 01.07.2021
Borrower- Mrs. Afroz Begum W/o Shamsuddin & Shamsuddin & Shamsuddin S/o Gulam Navi	Santi Road Firozabad, Area- 570 Sq. Ft., Property in the name	28-10-2021	07-07-2021	₹ 9,85,019/- + interest & Other exp. From Dt. 01.07.2021
Borrower- M/s Asif Nabab Tradres, Prop. Mohd Asif S/o Nawabuddin	All that part and parcel of the property consisting of Land & Building Residential House Property situated at Mauja Rasulpur Firozabad, Area-760 Sq. Ft., Property in the name of Parveen Begum W/o Nawabuddin, Mohd Rashid, Mohd Rajid, Mohd Kasim, Mohd Amir & Farheen S/o Late Shri Nawabuddin, Bounded as: East- Gali Rasta, West- House of Shri Javed, North- House of Shri Abdul Ajij, South-House of Shri Vakar.	28-10-2021	15-07-2021	₹ 20,27,672/- + interest & Other exp. From Dt. 01.07.2021
Borrower- M/s Faiza Bangle Store, Prop. Mohd Washif S/o Mohd Hamid	All that part and parcel of the property consisting of Land & Building Property situated at Mohalla Naseer Ganj City Firozabad, Property in the name of Mohd Arif, Mohd Wasif, & Mohd Kasim S/o Mohd Hamid, Bounded as: East- House of Chand Khan, West- Gali/Rasta 15' Wide, North- Other Property, South- House of Akhtar.	28-10-2021	07-07-2021	₹ 14,14,525/- + interest & Other exp. From Dt. 01.07.2021
Borrower- Mrs. Gudiya W/o Naim Khan.	All that part and parcel of the property consisting of Land & Building Residential House situated at Moh Sheetal Khan Firozabad, Area-603.75 Sq Ft., Property in the name of Gudiya W/o Naim Khan, Bounded As: East- Gali Rasta, West- Property of Sh Vaheed Khan, North- Property of Shareef, South- Propert of Sh Sarfaraz.	28-10-2021	07-07-2021	₹ 9,73,411/- + interest & Other exp. From Dt. 01.07.2021
Borrower- M/s M S Bangle Store, Prop. Mohammed Akram S/o Sakir.	All that part and parcel of the property consisting of Land & Building Residential Building situated at Moh Hazipura City & Dist Firozabad, Property in the name of Anis Fatima W/o Mohd Sabir, Bounded As: East- House of Shri Jameel, West- Property of Shri Kashim Tarkas, North- Property of Shri Kamruddin & Mohd Hanif, South- Gali Rasta 10 Feet Wide.	28-10-2021	14-07-2021	₹ 10,35,560/- + interest & Other exp. From Dt. 01.07.2021
Borrower- M/s Roshan Trading Co., Prop. Hafiz Moinuddin S/o Haji Roshan.	All that part and parcel of the property consisting of Land & Building Property situated at Moh. Galib Nagar, City Firozabad, Area- 473.65 Sq Ft., Property in the name of Roshan Trading Co. Prop. Hafiz Moinuddin S/o Haji Roshan, Bounded As: East- House Shri Ahasan Ali, West- House of Shri Shamsher, North- House of Hazi Tauhid, South- Gali Rasta 12 Ft. Wide.	28-10-2021	14-07-2021	₹ 10,12,531/- + interest & Other exp. From Dt. 01.07.2021
Borrower- Mr. Sallan S/o Mahabud Khan & Sayara Khan W/o Natthu Khan.	Residential House situated at Moza Didamai Moh. Noor Nagar	28-10-2021	1202-10-10	₹ 9,85,019/- + interest & Other exp. From Dt. 01.07.2021
Borrower- M/s Shahjahan Bangle Works, Prop. Aslam	Residential House/Building R/o 98 Tubewel Wali Gali, Jhamiya Tola,	28-10-2021)5-06-2021	₹ 5,06,813/- + interest & Other exp. From Dt. 01.04.2021

Husain S/o Sabir Bounded as: East- House of Shri Mehroj, West- House of Maqbool. North- House of Guddu, South- Gali/Rasta 10 Ft. Wide. Husain. Borrower- M/s All that part and parcel of the property consisting of Land & Building Shivam Bangle Residential Property situated at Mauza Salai, Present Moh. Ambedkar, 10,29,138/ 14-07-2021 + interest & Other Park Firozabad, Area- 1250 Sq. Ft., Property in the name of Lakhan Supplier, Prop. Ranjeet Singh S/o exp. From Dt. 01.07.2021 Singh S/o Ram Chandra, Bounded as: East- Gali/Rasta, West- Plot of Sri Ľal Das, North - Plot of Sh Ram Das, South - Plot of Hori Lal. Lakhan Singh. Branch- Ganeshpu Borrower- M/s | All that part and parcel of the property consisting of Land & Building Lalit Printers, | Property Plot, Part of Bhumi No. 75, Pachim (Now Constructed Shop) ₹ 10,26,135/ + interest & Other at Mauza Ganeshpur, Pargana & Teh. Patiyali, Distt. Kasganj, Area-200 Sq. Ft., Property in the name of Ambrish Kumar, Bounded as: Prop. Amrish exp. From Dt. 01.07.2021 Kumar East- Plot of Mohar Singh, West- Sadak, North - Property Jagannath South - Property Kishan Lal. Branch- Kasganj Property being House Residential Property Village Piwari, Pargana 21-08-2020 ₹ 2,98,028/-Tomar S/o Sri Krishan Marhera, Etah, Property in the name of Vinay Tomar & Archana Kumar Archana Tomar, Bounded as: East-Nala, West-Rasta Gali, North-House of · interest & Other exp. From Tomar W/o Sri Vinay Chhote, South- Property of Ramesh Chandra. Dt. 24.07.2020 **Branch- Chamkari** Borrower- M/s All that part and parcel of the property consisting of Land & Building, Rajendra Singh House situated at Pratham Nagar, Agra Road, Etah, Area-2040 Sq. & Yuvraj, Prop. Ft., Property in the name of Bijlesh Yadav W/o Rajendra Singh, Bijlesh Yadav W/o Bounded as: East- Residence of Mr Devendra, West- Plot of ₹ 17,38,344/-04-06-2021 + interest & Other exp. From Dt. 01.06.2021 Rajendra Singh. | Mahesh Chandra, North- Plot of Chandra Pal, South- Rasta 20 ft. Date: 03-11-2021 Authorised Officer

फॉर्म नंबर आईएनसी-26 [कंपनी (निगमन) नियम, 2014 के नियम 30 के अनुसरण में] केंद्र सरकार के क्षेत्रीय निदेशक, उत्तरी क्षेत्र, कॉर्पोरेट कार्य मंत्रालय के समक्ष कंपनी के पंजीकृत कार्यालय को एक राज्य से दूसरे राज्य में बदलने के लिए समाचार पत्र में प्रकाशित किया जाने वाला विज्ञापन कंपनी अधिनियम, 2013 की धारा 13 की उप-धारा (4) और कंपनी (निगमन) नियम, 2014 के नियम 30 के उप-नियम (5) के खंड (क)

एस्केम प्राइवेट लिमिटेड, जिसका पंजीकृत कार्यालय ए-10, पुष्पांजलि, बिजवासन, नई-दिल्ली-110061 में हैं - याचिकाकर्ता के संबंध में

आम जनता को एतद्द्वारा सूचित किया जाता है कि कंपनी का कंपनी अधिनियम, 2013 की धारा 13 के तहत केंद्र सरकार को आवेदन करने का प्रस्ताव है, जिसमें 29 अक्टूबर 2021 को आयोजित सामान्य आम बैठक में कंपनी को अपने पंजीकृत कार्यालय को ''दिल्ली राज्य'' से ''महाराष्ट्र राज्य'' में बदलने में सक्षम बनाने के लिए कंपनी के संघ के ज्ञापन में बदलाव की पृष्टि के लिए विशेष प्रस्ताव पारित किया गया है।

कोई भी व्यक्ति जिसके हित कंपनी के पंजीकृत कार्यालय के प्रस्तावित परिवर्तन से प्रभावित होने की संभावना है, वह या तो एमसीए-21 पोर्टल (www.mca.gov.in) पर निवेशक शिकायत फॉर्म भरकर आस्तुत कर सकता है या शपथपत्र में अपने हित की प्रकृति और विरोध के आधार का उल्लेख करते हुए अपनी आपत्तियां इस नोटिस के प्रकाशन की तारीख से चौदह दिनों के भीतर आवेदक कंपनी को उसके पंजीकृत कार्यालय ''ए-10, पुष्पांजलि, बिजवासन, नई दिल्ली-110061'' पर एक प्रति संहित क्षेत्रीय निदेशक, उत्तरी क्षेत्र, बी-2 विंग, दूसरी मंजिल, पर्यावरण भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, नई दिल्ली-110003 के पते पर आस्तूत कर सकता है या पंजीकृत डाक द्वारा भेज सकता है।

दिनांकः 02/11/2021 स्थानः नई दिल्ली

कृते एस्केम प्राइवेट लिमिटेड हस्ता./ (सुधीर गुप्ता) निदेशक

डीआईएनः 00514773



आरईसी लिमिटेड (भारत सरकार का उद्यम) सीआईएन: L40101DL1969G0I005095

वित्तीय वर्ष 2021–22 के दूसरे अंतरिम लाभांश के लिए रिकार्ड तिथि की सूचना

एतद्वारा सुचित किया जाता है कि आरईसी लिमिटेड के निदेशक मंडल ने शुक्रवार, 29 अक्टूबर, 2021 को आयोजित अपनी बैठक में अन्य बातों के साथ—साथ वित्तीय वर्ष 2021—22 के लिए 2.50 रुपए प्रति इक्विटी शेयर की दर से दूसरा अंतरिम लाभांश घोषित किया है और इस अंतरिम लाभांश के भुगतान हेतु शेयरधारकों की पात्रता की गणना के लिए शुक्रवार, 12 नवंबर, 2021 की 'रिकॉर्ड तिथि' निर्धारित किया है। उक्त अंतरिम लाभांश के भुगतान की तिथि बृहस्पतिवार, 25 नवंबर, 2021 है।

कृते आरईसी लिमिटेड

स्थानः नई दिल्ली दिनांकः नवम्बर 2, 2021

(जे.एस. अमिताम) कार्यपालक निदेशक एवं कंपनी सचिव

जैसा कि पूर्व में सुचित किया गया था, शेयरधारकों को अंतिम रूप से मिलने वाली लाभाश आय, आयकर के दायरे में शामिल है। तदनुसार, लाभाश का भूगतान करते समय कंपनी द्वारा आयकर अधिनियम 1961 में निर्धारित दरों के अनुसार स्रोत पर ही कर की कटौती (टीडीएस) अपेक्षित होगी। टीडीएस संबंधी प्रावधानों के अनुपालन के लिए शेयरधारकों से अनुरोध किया जाता है कि वे वार्षिक आधार पर फॉर्म 15 जी / 15 एच जमा कर दें और अपना वर्तमान आवासीय पता, पैन कार्ड का विवरण तथा आयकर अधिनियम 1961 के अनुरूप श्रेणी आदि का विवरण अपने डिपॉजिटरी प्रतिभागियों के पास अथवा कंपनी/आर एंड टीए के पास ई—मेल आईडीः einward.ris@kfintech.com / balaji.reddy@kfintech.com / complianceofficer@recl.in पर अद्यतन करा लें।

पंजीकृत कार्यालय:

कोर-4, स्कोप कॉम्पलेक्स, 7 लोधी रोड, नई दिल्ली-110003 **फोन:** +91-11-43091500 **कॉरपोरेट कार्यालय:**

प्लॉट नं. आई-4. सेक्टर-29. गुरूग्राम, हरियाणा-122001 **फोन:** +91-124-4441300 ई-मेल: complianceofficer@recl.in वेबसाईट: www.recindia.nic.in

यूको बैंक 🕅 UCO BANK

(भारत सरकार का एक उपक्रम) प्रधान कार्यालय, सीआईएसओ कार्यालय, प्रथम तल 10 वि.त्रै.म. सरणी, कोलकाता–700001

प्रस्ताव हेतु अनुरोध

यको बैंक अपनी वेबसाइट www.ucobank.com पर प्रकाशित विवरण के ... अनुसार बैंक हेतु साइबर जोखिम बीमा पॉलिसी प्रदान करने के लिए पात्र बोलीदाताओं से सीलबंद प्रस्ताव आमंत्रित करता है।

निविदा जमा करने की अंतिम तिथि और समय 25.11.2021 पूर्वोह्न 11:30 उप महाप्रबंधक एवं मुख्य सूचना सुरक्षा अधिकारी

सम्मान आपके विश्वास का | Honours Your Trust

AKM LACE AND EMBROTEX LIMITED Corporate Identification Number: L17291DL2009PLC196375 Registered Office - IX/6024, Ram Gali, Subhash Mohalla, Gandhi Naga Delhi East Delhi DL 110031

Delhi East Delhi Dt. 110031

Tel: 011-49856126, 98999173704, Email - akmlace@gmail.com

Website: www.akmlace.com

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") on the
Open Offer to the Public Shareholders of AKM Lace and Embrotex Limited ("Target
Company") under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and
Takeovers) Regulations, 2011" "Regulations"]

Regulations, 2011" "Regulations"]

1	Date	November 02, 2021
2	Name of the Target Company ("TC")	AKM Lace and Embrotex Limited
3	Details of the Offer pertaining to TC	The Offer is being made by the Acquirer in term of Regulation 3(1) and 4 and other applicabl provisions as required under SEBI (Substantia Acquisition of Shares and Takeovers) Regulation 2011 for acquisition of upto 7,86,000 (Seven Lak Eighty Six Thousand) Equity Shares of INR 10, (Rupees Ten Only) each representing 26,09% of the Equity Share Capital of the Target Comparat a price of INR 10/- (Rupees Ten Only) pequity share as determined in accordance wit Regulation 8 of the SEBI (SAST) Regulation, 2011
4	Name of the Acquirer and PAC with the acquirer	Mr. Amar Jitendra Patwa ("Acquirer 1") (PAN No AADPP5942K), Ms. Sangita Amar Patwa ("Acquire 2") (PAN NO. AADPP5943J) and Ms. Shah Shal Rajan ("Acquirer 3") (PAN NO. EHGPS3036F)
5	Name of the Manager to the Offer	Fast Track Finsec Private Limited
6	Members of the Committee of Independent Directors	Mr. Manoj Kumar- Chairman Mrs. Rinku Goyal - Member
7	IDC Members relationship with the TC (Director, Equity Shares owned any other contract/ relationship), if any	IDC Members are Independent Directors on the Board of Directors of the Target Company. None of them have entered into any contract or have other relationship with the Target Company.
8	Trading in the Equity shares/ other securities of the TC by IDC Members	No trading in the Equity Shares of the Target Company has been done by any of the IDC Members.
9	IDC Member relationship with the Acquirer (Director, Equity Shares owned any other contract/ relationship), if any	None of the IDC Member are Director in companies where nominees of the Acquirer are acting as Director(s) nor have any relationship with the Acquirers in their personal capacities.
10	Trading in the Equity Shares/ other securities of the Acquirer by IDC Members	Nil
11	Recommendation on the Open Offer, as to whether the offer is fair and reasonable	IDC is of the view that Open Offer is fair and reasonable.
12	Summary of reasons for recommendation	IDC has taken into consideration the following for making the recommendation: IDC has reviewed:- a) The Public Announcemet ("PA") dated September 06, 2021 in connection with the Offer issued on behalf of the Acquire b) The Detailed Public Announcement ("PDS which was published on September 13, 2021 and c) The Letter of Offer ("LoF") October 28, 2021 Based on the review of PA, DPS and LoF, the IDC is of the opinion that the Offer Price of IN 10/-(Rupees Ten Only) Per Equity Share offered the Acquirers is in line with the provisions of SE (SAST) Regulation, 2011 and prima facie appeat to be justified.
13	Details of Independent Advisors	None
14	Any other matter(s) to be highlighted	None

to the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise and includes all the information required to be disclosed by the Target Company under the SEBI (SAST) Regulations, 2011. For **AKM Lace and Embrotex Limited**

Sd/

Date: November 02,2021 Place: New Delhi

Manoj Kuma Chairman- IDC

POST OFFER ADVERTISEMENT LORDS CHLORO ALKALI LIMITED


(Hereinafter referred to as 'LCAL' or 'TC' or 'Target Company')
Registered Office: SP – 460, Matsya Industrial Area, Alwar, Rajasthan – 301030
Tel. No.: 0144-2941056

Email ID: secretarial@lordschloro.com; Website: www.lordschloro.com Open Offer for acquisition of 92,75,000Equity Shares from shareholders of the Target Company by Mr. Madhav Dhir, Ms. Srishti Dhir & Dhir Hotels and Resorts Private Limited (Hereinafter referred to as 'Acquirers')

This Post Offer Advertisement is being issued by Corporate Professionals Capital Private Limited, for and on behalf of Mr. Madha Dhir, Ms. Srishti Dhir and Dhir Hotels and Resorts Private Limited (hereinafter referred to as 'Acquirers') in compliance wit Regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 The Detailed Public Statement with respect to the aforementioned offer was made on August 03, 2021 Tuesday in Business Standard (English) (All Editions), Business Standard(Hindi) (All Editions), Mumbai Lakshdeep (Marathi) (Mumbai Edition) and Dainik Lokmat (Hindi) (Jaipur/Alwar Edition)

1.	Name of the Target Company	Lords Chloro Alka	ali Limited							
2.	Name of the Acquirers	- Mr. Madhav DI	nir							
		- Ms. Srishti Dhir								
		- Dhir Hotels And Resorts Private Limited								
3.	Name of the Manager to the Offer	Corporate Profes	sionals Capital Priva	te Limited						
4.	Name of the Registrar to the Offer	Beetal Financial	and Computer Service	es Private Limited						
5.	Offer Details									
a.	Date of Opening of the Offer	October 04, 2021	, Monday							
b.	Date of Closure of the Offer	October 18, 2021	, Monday							
6.	Date of Payment of Consideration	October 27, 2021								
7.	Details of Acquisition									
SI.	Particulars	Proposed in the	Offer Document	Actuals						
No.										
7.1	Offer Price	INR 47.75 p	er equity share	INR 47.75 p	er equity share					
7.2	Aggregate number of shares tendered	92,75,000	Equity Shares	92,09,248	Equity Shares					
7.3	Aggregate number of shares accepted	92,75,000	Equity Shares	92,08,945	Equity Shares					
7.4	Size of the Offer (Number of shares	INR 44	,28,81,250	INR 43	INR 43,97,27,124					
	multiplied by offer price per share)									
7.5	Shareholding of Acquirers along with their	95,86,611	Equity Shares	1,87,95,55	6 Equity Shares					
	persons acting in concert before Agreements/	(38	3.11%)	(7	4.72%)					
	Public Announcement (No. & %)									
7.6	Shares Acquired by way of Agreements									
	Number		Nil	Nil						
	% of Fully Diluted Equity Share Capital									
7.7	Shares Acquired by way of Open Offer									
	Number	92,75,000	Equity Shares	92,08,945	5 Equity Shares					
	% of Fully Diluted Equity Share Capital	(36	6.87%)	(3	6.61%)					
7.8	Shares acquired after Detailed Public Statement									
	Number of shares acquired		Nil	Nil						
	Price of the shares acquired									
	% of the shares acquired									
7.9	Post offer share holding of Acquirers along									
	with their persons acting in concert									
	Number	1,87,95,859	Equity Shares	1,87,95,55	6 Equity Shares					
	% of Fully Diluted Equity Share Capital	(74	1.72%)	(7-	4.72%)					
7.10	Pre & Post offer shareholding of the Person									
	other than Acquirers and its persons acting	Pre offer	Post offer	Pre offer	Post of					
	in concert*									
	Number	1,55,67,250	63,58,002	1,55,67,250	63,58,30					
	% of Fully Diluted Equity Share Capital	61.89	25.28	61.89	25.28					

Acquirers accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers), 2011. A copy of this Post Offer Advertisement will also be available on the SEBI website at www.sebi.gov.in; BSE website at www.bseindia.com; website of Manager to the Offer www.corporateprofessionals.com and at the Registered Office of the Target Company i.e. 460, Matsya Industrial Area, Alwar, Rajasthan - 301030.



Corporate **Professionals**

CORPORATE PROFESSIONALS CAPITAL PRIVATE LIMITED

CIN: U74899DL2000PTC104508 D-28, South Extn., Part-I, New Delhi - 110049 Contact Person: Mr. Manoi Kumar/Ms. Ruchika Sharma Ph. No.: +91-11-40622228/ +91-11-40622248 Fax. No.: +91-11-40622201 Email: manoj@indiacp.com/ ruchika.sharma@indiacp.com

SEBI Regn. No: INM000011435

On behalf of Acquirers

Sd/ Mr. Madhav Dhii Place : New Delhi Date: November 03, 2021

Sd/-Ms. Srishti Dhir

Sd/-For Dhir Hotels and Resorts Private Limited

Date: 02-11-2021 SHORT TERM TENDER NOTICE

On line e-tenders are invited from manufacturers (as per details give in tender documents) for lime to our Bilaspur & Satha Cooperative Sugar Factories of U.P.. The e-tender documents with detailed specifications, terms and conditions etc. can be downloaded from e-tender portal http://etender.up.nic.in & federation website www.upsugarfed.org
The Federation reserves the right to cancel any or all bids/annul e-

bidding process without assigning any reason to & decision of Federation will he final & binding (RAMAKANT PANDEY)



विभिन्न राज्यों / केंद्र शासित प्रदेश में एमएसएमई पारितंत्र के विकास के लिए राज्य स्तर पर / राज्य सरकारों / केंद्र शासित प्रदेश प्रशासन के साथ सिडबी वं कार्योंकलापों के संचालन और सहयोग हेतु परियोजना प्रबंधन इकाइयों व नियोजन के लिए एजेंसी की नियुक्ति के संबंध में सिडबी पात्र बोलीकर्ताओं र नुहरबंद निविदाएँ आमंत्रित करता है।

विस्तृत निविदा दस्तावेज के लिए कृपया हमारी वेबसाइट **www.sidbi.in य**ा ocure.gov.in/cppp देखें। बोलियाँ प्रस्तुत करने की अंतिम तिथि 24 नवंबर, 2021 है (साथं 1700 बजे तक)। परिशिष्ट / शुद्धिपत्र, यदि कोई होगा तो,उसे केवल उपर्युक्त वेबसाइटों पर ही प्रकाशित किया जाएगा।

IndiaShelter

इंडिया शेल्टर फाइनैंस कॉरपोरेशन लिमिटेड पंजीकृत कार्यालयः 6वीं मंजिल, प्लॉट नम्बर-15, सेक्टर-44, गुरुग्राम-122002, हरियाणा

सार्वजनिक सूचना

एतद्द्वारा जन साधारण को सूचना दी जाती है कि बेहतर स्थल पर स्थानांतरण तथा ग्राहकों के साथ और भी अधिक तरह से अच्छे सम्पर्क साधने वे उद्देश्य से इंडिया शेल्टर फाइनैंस कॉरपोरेशन लिमिटे ("आईएसएफसीएल") जिसका "युजीएफ-06 ओशेन प्लाजा, पी-5 सेक्टर-18, नोएडा, मेट्रो स्टेशन के निकट, गौतम बुद्ध नगर (उ.प्र.) 201301" स्थित गोएडा शाखा दिनांक 03 02 2022 से "कार्यालय नं.-4, 5, 6, 7, पहली मंजिल, श्री राम पैलेरा भोजा मार्केट, सेक्टर-27, अहा, गौतम बुद्ध नगर उ.प्र., नोएडा (विनायक अस्पताल के निकट)

201301" स्थानांतरित किया जाएगा। कृपदा ध्यान दें हमारे सभी मौजूदा ग्राहकों के खात दिनांक 03.02 2022 से नए पते पर स्थित हमा शाखा में स्थानांतरित कर दिए जाएंगे।

हालांकि, हमलोग आप सभी को यह सुनिश्चित करते हैं कि इससे आपके खाते की सेवा में किसी भी तरह का कोई प्रभाव नहीं पड़ेगा तथा ऋण खात से संबंधित किसी भी तरह के जानकारी के लिए आप हमारे टोल-फ्री नम्बर 18005728888 र सम्पर्क कर सकते हैं।

इसके अलावा, हमने स्थानीय सेवा प्रदाता के रूप मे संतोष कुमार झा को मनोनित किया है। उनसे इंडिया शेल्टर फाइनैंस कॉरपोरेशन लिमिटेंड, शाखा-नोएडा में सम्पर्क किया जा सकता है, सम्पर्क नं. 7678457116

हमलोग आप सभी को सब समय सर्वश्रेष्ठ सेव प्रदान करने की सुनिश्चित भी देतें हैं। किसी भी तरह के प्रश्न के लिए कृपया ऊप उल्लेखित सम्पर्क नम्बर पर हमारे आईएसएफसीएर शाखा से मुक्त रूप से सम्पर्क करें। आईएसएफसीएल के लिए तथा उसकी ओर से

दिनांक: 03.11.2021



हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड **HINDUSTAN PETROLEUM CORPORATION LIMITED**

(महारत्न कंपनी)

पंजीकृत कार्यालय : 17, जमशेदजी टाटा रोड, मुंबई - 400 020

वेबसाईट : www.hindustanpetroleum.com, ईमेल corphqo@hpcl.in, सीआईएन नं : L23201MH1952GOI008858



30 सितंबर, 2021 को समाप्त तिमाही और छमाही के लिए एकल और समेकित अलेखापरीक्षित वित्तीय परिणाम का सार

करोड़ ₹ मे

		1	г		समेकित परिणाम					
विवरण 3		समाप्त तिमाही		समाप्त छमाही		समाप्त तिमाही		समाप्त छमाही		समाप्त वर्ष
		30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021	30.09.2021	30.09.2020	30.09.2021	30.09.2020	31.03.2021
	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
प्रचालनों से कुल आय	87,600.38	61,602.54	1,65,185.89	1,07,710.09	2,70,326.32	87,654.12	61,661.64	1,65,287.75	1,07,830.34	2,70,577.96
अवधि के लिए निवल लाभ / (घाटा) (कर और अपवादित मदों के पूर्व)	2,361.24	3,292.00	4,758.09	7,020.41	14,246.79	2,356.45	3,837.95	5,010.99	6,957.66	14,197.00
अवधि के लिए कर पूर्व निवल लाभ / (घाटा) (अपवादित मदों के पश्चात)	2,361.24	3,292.00	4,758.09	7,020.41	14,246.79	2,356.45	3,837.95	5,010.99	6,957.66	14,197.00
अवधि के लिए कर पश्चात निवल लाभ / (घाटा) (अपवादित मदों के पश्चात)	1,923.51	2,477.45	3,718.51	5,291.28	10,663.88	1,918.89	2,975.83	3,922.79	5,228.48	10,662.89
अवधि के लिए कुल व्यापक आय [अवधि के लिए शामिल लाभ / (घाटा)										
(कर पश्चात) और अन्य व्यापक आय (कर पश्चात)]	2,226.51	2,455.32	4,104.97	5,264.75	10,677.69	2,235.30	3,033.24	4,280.24	5,277.44	10,816.32
आरक्षित (पूर्नमूल्यांकन आरक्षित छोडकर)					34,733.70					36,628.45
प्रदत्त इक्विटी शेयर पूंजी (अंकित मूल्य ₹ 10/- प्रत्येक)	1,418.55	1,523.82	1,418.55	1,523.82	1,452.02	1,418.55	1,523.82	1,418.55	1,523.82	1,452.02
मूल तथा सम्मिलित प्रति शेयर आय (₹ 10/- प्रत्येक) (वार्षिकीकृत नहीं)	13.56	16.26	26.15	34.72	70.57	13.53	19.53	27.59	34.31	70.57
निवल मूल्य	36,097.15	32,799.18	36,097.15	32,799.18	36,186.11	38,167.17	34,830.13	38,167.17	34,830.13	38,080.86
बकाया ऋण	37,723.70	31,962.24	37,723.70	31,962.24	40,008.91	39,009.52	32,663.90	39,009.52	32,663.90	40,683.84
पूंजी ऋणमुक्ति आरक्षित	105.27	-	105.27	-	71.80	106.83	1.56	106.83	1.56	73.36
डिबेंचर ऋणमुक्ति आरक्षित	625.00	625.00	625.00	625.00	625.00	753.48	750.26	753.48	750.26	753.97
ऋण इक्विटी अनुपात (गुना)	0.80	0.77	0.80	0.77	0.70	0.77	0.74	0.77	0.74	0.68
ऋण सेवा व्याप्ति अनुपात (गुना)	10.51	15.49	9.58	15.38	3.65	10.40	9.32	9.84	10.64	3.47
ब्याज सेवा व्याप्ति अनुपात (गुना)	22.42	16.98	17.20	16.04	20.46	21.82	18.33	17.48	15.39	19.50

टिप्पणियाँ

- 1) उपर्युक्त विवरण सेबी (सूचीबद्धता दायित्व एवं अन्य प्रकटन आवश्यकताएं) विनियमन, 2015 के विनियम 33 और 52 के अंतर्गत स्टॉक एक्सचेंज के साथ दर्ज किए गये तिमाही वित्तीय परिणामों के विस्तृत प्रारूप का सार है। तिमाही वित्तीय परिणामों का संपूर्ण प्रारूप कंपनी के वेबपेज (https://www.hindustanpetroleum.com/financial-performance) तथा स्टॉक एक्सचेंज की वेबसाइटों (www.bseindia.com) और (www.nseindia.com) पर उपलब्ध है।
- विगत अवधि के आंकड़े जहां जरूरी हो वहां पुनर्समूहबद्ध/ पुनर्वर्गीकृत किए गए है। 2)



स्थान : मुंबई दिनांक : 02 नवंबर, 2021



www.hindustanpetroleum.com



Wash hands thoroughly

→₩̈́ frequently and 2 Gaj ki Doori (6 feet)

Maintain

Distance

हिन्दुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड हस्ताक्षरित मुकेश कुमार सुराणा अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक डीआईएन - 07464675

बोर्ड के आदेशानुसार

AKM LACE AND EMBROTEX LIMITED

Delhi East Delhi DL 110031 Tel: 011-49856126, 9899173704, Email - akmlace@gmail.com

Tel: 011-49856126, 98991/3/04, Email - akmiace@gmail.com

Website: www.akmiace.com

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") on the Open Offer to the Public Shareholders of AKM Lace and Embrotex Limited ("Target Company") under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 and subsequent amendments thereto ["SEBI (SAST)

November 02, 2021

rate Identification Number: L17291DL2009PLC196375 Registered Office - IX/6024, Ram Gali, Subhash Mohalla, Gandhi Nagar

🗼 राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या तीन नोव्हेंबर रोजी कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक बैठकीस सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे दूरदृश्यप्रणालीद्वारे जालना येथून सहभागी झाले. वर्षा निवासस्थानावरील समिती कक्षात मुख्य सचिव सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर

पान १ वरून

अजित पवारांच्या नातलगांची

१४०० कोर्टीची मालमत्ता जप्त

पवार परिवाराचे जावई मोहन पाटील आणि अन्य

असल्याचे आयकर विभागाला आढळून आले आहे.

मोहन पाटील यांचाही उपयोग केलेला दिसत आहे.

असे सोमय्या म्हणाले. अजित पवार, त्यांच्या पत्नी

सुनेत्रा, मुलगा पार्थ, आई आशाताई, बहीण विजया

विभागाकडून चौकशी सुरू आहे. आता 'ईडी'चीही

चौकशी सुरू आहे. यातून तब्बल १ हजार ५० कोटी

मोहन पाटील, मेहुणे मोहन पाटील आणि बहीण

नीता पाटील यांची गेले १९ दिवस आयकर

रुपयांची बेनामी संपत्ती समोर आली आहे.

दागिने आणि आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे

त्याचबरोबर १८४ कोटी रुपयांची रोख रक्कम,

आयकर विभागाच्या हाती लागली आहेत, असे

सोमय्या यांनी सांगितले. मोहन पाटील हे जरंडेश्वर

कारखान्याचे एक संचालक असून, जरंडेश्वर साखर

कारखाना, दौंड साखर कारखाना, अंबालिका शुगर

प्रा. लि. व अन्य कंपन्यांचे आर्थिक व्यवहार, तसेच

अजित पवार मित्र परिवाराच्या आणि समुहाच्या

विभिन्न कंपन्यांमधील हेराफेरी यातून समोर येत

मुख्यमंत्र्यांची भाजप नेत्यांना टोलेबाजी

आम्हीदेखील ते वीस वर्षांपूर्वी सुरू केले होते.

शब्दात मुख्यमंत्र्यांनी टोलेबाजी केली. यावेळी

कुटुंबीय हे विकासाच्या ध्यासात रमलंय. फक्त

विकासाचे काम करतात. राजकारणात टीकाकार

असतात आणि असलेच पाहिजे. आम्हीसुद्धा तुमचे

एकेकाळी टीकाकार होतो. राजकारणात पटत नाही

म्हणून चांगल्या कामात अडथळे आणणे ही आपली

संस्कृती नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्याचे

या नाच्यांना पायात घुंगरू बांधून

जाणार आहात त्या तारखा आम्ही सांगू. पण या

पातळीवर आम्ही नाही उतरणार. हे बोंबलणारे

भाजपाचे मुळ लोक नाहीत. देवेंद्र फडणवीस,

आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांना आम्ही

उत्तरे देऊ. बाहेरून आलेल्या नाच्यांना आम्ही उत्तर

देणार नाही. भाजपासोबत आमचा संबंध जुना होता

आणि आहे. आम्हाला भाजपा, संघ परिवार काय

नवाब मलिकांनी स्वतःचे नाव

यांची आणि ज्यांच्यावर आरोप केले आहेत त्यांची

नार्को टेस्ट करावी. राज्य सरकारनेच दोघांची नार्को

केली आहे. 'आम्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला

घेतल्यानंतर आणि ईडीसमोर आलेल्या माहितीवर

अटक करावी लागली. हा राज्याच्या प्रतिमेला तडा

देणारा वेदनादायी हा प्रसंग आहे. पण भ्रष्टाचाराच्या

कारवाइशिवाय पर्याय नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी

लढाईत जो गुन्हेगार असेल त्याच्यावर कडक

कितीही आव आणला तरीही पळ काढता येणार

नाही. अनिल देशमुखांनी शरद पवारांचा आदर्श

ठेवायला हवा होता. अनिल देशमुखांना सर्व रस्ते

बंद झाल्यानंतर शरण यावे लागले,' असे आशिष

नदीतल्या खाडीतल्या खालचा आहे. त्यामुळे तो

आज तुमच्याकडे तपास यंत्रणा आहे तर तुम्ही

नाव आता खयाली मलिक असं त्यांनी ठेवावे.

कोणत्याही सीसीटीव्ही फुटेजला आम्ही घाबरत

नाही. मुंबई पोलिस आयुक्तालयातील एनआयएकडे

असलेली फुटेज बाहेर आली तर पळता भुई थोडी

फडणवीसांच्या परिवारात येतच नाही,' असे आशिष

होईल. गैरव्यवहार करण्याचा विषय देवेंद्र

शेलार यांनी म्हटले आहे.

वाहणार ही नाही. त्यातून फक्त दुर्गंधी येऊ शकते.

तपास का करत नाही. नवाब मलिक यांनी स्वतःचे

'नवाब मलिक यांच्या आरोपांचा स्तर मिठी

शेलार म्हणाले.

टेस्ट करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी

दुष्मन मानत नाही. जे या पुरोगामी महाराष्ट्रात

गृहमंत्री म्हणून होते. त्यांना न्यायालयाने सांगितल्यानंतर सीबीआयने प्रकरण हातात

आता खयाली मलिक ठेवावे

नाव देशात व्हावे यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न

करेन, असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला

कसे नाचवतो ते पहाच

आहे हे माहिती आहे.

त्यांनी पवार कुटुंबियांचे कौतुक केले. पवार

त्यात आम्ही देखील नाही ती अंडी उबवली, अशा

आहे, असा दावा सोमय्या यांनी केला आहे.

आम्ही नाही ती अंडी उबवली,

सदस्यांच्या खात्यातही कोट्यवधी रुपये आले

अजित पवार यांनी नामी व बेनामी संपत्तीसाठी

मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास, आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे, कोविड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ.राहल पंडित आदी उपस्थित होते. कोरोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे. आपापल्या जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा, असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्वस्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सूचनाही केल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, कोविड संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. असे असले तरी नागरिकांनी बेफिकीर होऊ नये, यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी टेस्टींगचे प्रमाण कमी होता कामा नये. राज्यातील विविध ठिकाणी आपण प्रयोगशाळा विकसित केल्या. त्याचा वापर करायला हवा. कोविडचे संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप कोविड गेलेला नाही, याची जाणीव नागरिकांना सतत करुन द्यायला हवी. लस घेण्याबरोबरच कोविड सुसंगत वर्तन ठेवण्यासाठी सतत जनजागृती मोहिम राबवावी. चित्रपटगृह सुरू केली जात प्रत्येक चित्रपटगृहात लसीकरणाबाबत संदेश दाखविण्यात यावेत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी

पदाधिकारी यांचा सहभाग घ्यावा. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर यांना

मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी लसीकरणाच्या सांख्यिकीचे जिल्हाधिकारी यांनी विषण करावे आणि त्याअनुषंगाने लसीकरणाबाबत धोरण दीपावलीनंतर विशेष उपाययोजना आखन लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. असे सांगितले. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित यांनी ही सूचना मांडल्या. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, नंदूरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री आणि बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली

समता विद्या मंदिर शाळेने साकारला व्हेक्सीनरुपी आकाश कंदिल

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : संपूर्ण देशात कोरोना साथीने कहर केला असता 'शाळा बंद पण शिक्षण चालू' त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांची फार मोठी कोंडी झाली होती. अशाही येथील साकीनाका शाळेने

ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवले होते. रुग्ण संख्या हळूहळू कमी झाल्यावर शासनाने ४ सप्टेंबर पासून आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्याची शाळांना परवानगी दिली.

घेऊन समता शिक्षण

संकल्पनेतून व्हेक्सीनरुपी आकाश कंदीला च्या माध्यमातून कोरोना साथीचे समूळ उच्चाटन करण्याचा संदेश या वर्षीच्या दीपावलीच्या पहिल्या दिवशी शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजाला दिला

> अंधारातून अंधारावर उजेडाने वाईटावर चांगल्याचा विजय असा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यार्थ्याने प्रत्येक आलेल्या संकटावर मात करून दिवाळीचा सण आनंदाने साजरा दिवाळी पर्यावरणपुरक दिवाळी साजरा करण्याचा संदेश यावेळी देण्यात

प्रकाशाकडे

लसीचे दोन्ही डोस अनिवार्य करण्यात यावेत. डोंगरी भागात मोबाईल युनिटच्या माध्यमातून लसीकरण करण्यात यावे, असे सांगितले.

1 Date

Company ("TC") The Offer is being made by the Acquirer in terms of Regulation 3(1) and 4 and other applicable provisions as required under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011 for acquisition of upto 7,86,000 (Seven Lakh Details of the Offe pertaining to TC Eighty Six Thousand) Equity Shares of INR 10/ Rupees Ten Only) each representing 26.09% of the Equity Share Capital of the Target Company at a price of INR 10/- (Rupees Ten Only) per equity share as determined in accordance with egulation 8 of the SEBI (SAST) Regulation, 2011 Name of the Acquirer Mr. Amar Jitendra Patwa ("Acquirer 1") (PAN NO and PAC with the AADPP5942K), Ms. Sangita Amar Patwa ("Acquirer 2") (PAN NO. AADPP5943J) and Ms. Shah Shalvi Rajan ("Acquirer 3") (PAN NO. EHGPS3036F) Fast Track Finsec Private Limited to the Offer Members of the Mr. Manoi Kumar- Chairmar **IDC** Members IDC Members are Independent Directors on the elationship with the Board of Directors of the Target Company, None TC (Director, Equity Shares owned any other contract/ relationship), of them have entered into any contract or have other relationship with the Target Company. if any No trading in the Equity Shares of the Target Company has been done by any of the IDC Trading in the Equity shares/ other securities of the TC by IDC Members **IDC** Member None of the IDC Member are Director in

elationship with the companies where nominees of the Acquirer are Acquirer (Director acting as Director(s) nor have any relationship Equity Shares owned any other contract/ relationship), if any with the Acquirers in their personal capacities.

Trading in the Equity Shares/ other securitie of the Acquirer by IDC IDC is of the view that Open Offer is fair and

the Open Offer, as to

and reasonable

Date: November 02,2021

whether the offer is fair

12 Summary of reasons fo IDC has taken into consideration the following for naking the recommendation: IDC has reviewed:- a) The Public Announcement ("PA") dated September 06, 2021 in connection with the Offer issued on behalf of the Acquirer, b) The Detailed Public Announcement ("DPS") which was published on September 13, 2021 and; c) The Letter of Offer ("LoF") October 28, 2021 Based on the review of PA, DPS and LoF, the IDC is of the opinion that the Offer Price of INR

10/-(Rupees Ten Only) Per Equity Share offered by the Acquirers is in line with the provisions of SEBI (SAST) Regulation, 2011 and prima facie appears to be justified. 13 Details of Independent be highlighted

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise nd includes all the information required to be disclosed by the Target Compar inder the SEBI (SAST) Regulations, 2011.

For AKM Lace and Embrotex Limited

Manoj Kuma

Sd/

सांगितले. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश


टोपे यांनी लसीकरण मोहिमेत स्थानिक



अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर आता अनिल परब यांचा नंबर लागणार

किरीट सोमय्यांचा थेट इशारा

मुंबई, दि. २ (प्रतिनिधी) : १०० कोटींच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अखेर ईडीने अटकेची कारवाई केली. देशमुख यांना अटक झाल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी यावेळी अनिल देशमुख यांच्यानंतर आता महाविकास आघाडीच्या अनिल



जाहीर सूचना

सचना यादारे माझे अशील श्रीम, हंसा शेखर सोलंकी व ते त्यांची आई दिवंगत मंजळाबेन परमार यांच्यासह फ्लॉ ३०२, बेल्लाडोना - १, क्वीन्स पार्क कॉम्प्लेक्स, मीर रोड (प), जिल्हा ठाणे ४०१ १०७ येथील मालमत्तेचे केवळ वारस व संयुक्त मालक आहेत. फ्लॅटच्या एमबीएमर्स् मालमत्ता कर क्र. एफ०४००१२०८०६०१२ संबंधात नाव त्यांची मयत आई मंजूळाबेन परमार यांच्या नावे आहे. माझे अशील यांनी मीरा-भाईंदर महापालिका कॉपेरिशन यां-त्यांच्या नावे सदर मालमत्ता कर हस्तांतरण करण्याकरित अर्ज केला आहे.

कोणाही व्यक्तीस वरील सदर फ्लॅटच्या संबंधात मालम कराचे हस्तांतरण करण्याकरिता कोणतेही आक्षेप असल्या त्यांनी माझे अशील यांच्या नावे त्यांचे आक्षेप जर काह असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १ दिवसांच्या आत सूचित करावे व जर कोणतेही दावे आक्षेप विहित कालावधीच्या आत स्विकृत न झाल्या मीरा भाईंदर महापालिका मंडळ प्राधिकरण वरील फ्लॅटचे मालमत्ता कर हस्तांतरण करण्यास मुक्त असेल व ते माई अशील श्रीम. हंसा शेखर सोलंकी व श्रीम. शांता किशो मोलंकी यांच्या नावे त्यांच्या आईच्या नावावरून काण्य येतील. कृपया नोंद घ्यावी की प्रसिद्धी तारखेपासून १ दिवसांच्या नंतर जर दावे वा आक्षेप स्विकत झाल्यास गृहित धरले जाणार नाहीत. मोहम्मद मुकीम अन्सार्र

वकील उच्च न्यायाल (नोटरी, भारत सरकार) दुकान क्र. ए/७४, शांती शॉपिंग सेंटर, रेल्वे स्टेशनच्य . समोर, मीरा रोंड पूर्व, जिल्हा ठाणे ४०१ १०७. मो. ९३२००३७२५०/९८६९०३७२५०

नोटीस

कळविण्यात येते की नीलकंठ विल्डिंग १६ को . ऑ . सोसायटी लि . या संस्थेचे सभासद श्री . पी .टी. थॉमर असुन सदर संस्थेच्या इमारतीत सदनिका नं. 101, पहीला मजला विल्डींग नं . B-१६ नीलकंठ विल्डिंग १६ को . ऑ . सोसायटी लि दिवाण ॲड सन्स हाऊसींग इन्क्लेव एव्हरशाईन सिटी गाव माणिकपर वसई रोड पर्व जिल्हा पालघर आणि शेअर सर्टीफिकेट नं . ५ धारण केले आहे . श्री . पी .टी . थॉमस यांचे दिनांक 13/08/2020 रोजी निधन झाले आहे . सदर संस्थेकडे माझे अशील श्रीमती इथम्मा थॉमस परथझाम आणि श्री टॉजी थॉमस परथझाम यांनी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासाठी

या नोटीशीद्वारे संस्थेच्या भांडवलात मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्या हरकती मागवण्यात येत आहेत . ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत मला १०९ पहीला मजला शभ लक्ष्मी शॉपिंग सेंटर वसंत नगरी वसई पूर्व जि . पालघर 401208 हया पत्त्यावर लेखी पुराव्यासह कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबधः हिस्सा अधिकार नाही व असल्यास तो सोडुन दिला आहे असे समजण्यात येईल आणि भासदांचे संस्थेच्या भांडवलातील मालमलेतील भाग व हितसंबंध **माझे अशिलाचे** हस्तांतरणावावत पुढील

कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी . ॲड कैलास ह .पाटील

परब यांचा नंबर लागणार असल्याचे म्हटले आहे.

किरीट सोमय्या यांनी अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर एक व्हिडीओ ट्विट केला असून यात खोचक सवाल केला आहे. यात त्यांनी 'वसूली झालेले १०० कोटी कोणाच्या खात्यात कसे गेले? याची देखील माहिती लवकरच बाहेर येईल असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले आहे. तर अनिल देशमख यांच्यानंतर आता अनिल परब यांचा नंबर आहे असेही ते

www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

दि. ०१ नोव्हेंबर, २०२१

बजाज हेल्थकेअर लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ६०२-६०६, भूमी वेलोसिटी इन्फोटेक पार्क, प्लॉट क्र. बी-३९, बी-३९ए, बी-३९ए/१, रोड क्र. २३, वागळे इंड. इस्टेट, ठाणे

सीआयएन : L99999MH1993PLC072892 दूर. क्र. ०२२-६६१७ ७४०० फॅक्स क्र. ०२२-६६१७ ७४५८

वेबसाइट : www.bajajhealth.com ई-मेल : investors@bajajhelath.com

दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखोरकरिता स्थायी अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

							((((((((((((((((((((
अनु.	विवरण		तिमाही अखोर		सहा महि	वर्ष अखोर	
क्र		३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	३०.०९.२०२०	३०.०९.२०२१	30.09.7070	३१.०३.२०२१
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१५,०९१.२५	१८,५६८.८७	२०,६६३.४७	३३,६६०.१३	३४,६४६.७९	६५,६९८.३८
٧.	कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपूर्व)	२,२१७.६८	२,७२५.३६	२,८२५.६४	४,९४३.०३	४,८६९.१०	११,८८१.९७
₹.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपश्चात)	२२१७.६८	२७२५.३६	२८२५.६४	४९४३.०३	४८६९.१०	११८८१.९७
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपश्चात)	१७२५.१५	१९२१.७१	२०११.६७	३६४६.८६	३५४०.८३	८३१०.८९
ч.	एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	१७२५.१५	१९२१.७१	२०११.६७	३६४६.८६	३५४०.८३	८२८९.३१
ξ.	इक्विटी भाग भांडवल	१,३७९.९२	१३७९.९२	१३७९.९२	१३७९.९२	१३७९.९२	१३७९.९२
9 .	राखीव (मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाम ध्ये लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	_	-	_	_	_	२४,४४४.८३
۷	उत्पन्न प्रति शेअर रु. ५/- प्रत्येकी चालू व खांडित कार्यचलनाकरिता						
1	१. मूळ (प्रति शेअर्स रु.)	६.२५	६.९६	७.२९	१३.२१	१२.८३	३०.११

२. सौम्य (प्रति शेअर्स)

ठिकाण : ठाणे

- १. वरील अहवाल कंपनीच्या संचालक मंडळाच्याद्वारे त्यांचे संबंधित सभेमध्ये दि. ०२ नोव्हेंबर, २०२१ रोजी लेखा समिती व मंजूर केलेल्या
- २. भागधारक यांच्या मंजरीच्या संबंधात दि. १७ सप्टेंबर, २०२१ रोजी टपाली मतदानाच्या मार्फत इक्विटी शेअर्स रु. १०/- प्रत्येकी संपूर्ण प्रदानित उप-विभाजीत दोन इक्विटी शेअर्स रु. ०५/- प्रत्येकी संपूर्ण प्रदानित दि. २९ सप्टेंबर, २०२१ अनुसार असेल. त्यानुसार मूळ व सौम्य प्रति शेअर्स संबंधित सर्व कालावधीकरिता स्थायी वित्तीय अहेवाल कंपनीच्या आयएनडी-एएस लागू तरतूदीसह इक्विटी शेअर्सेच्या नवीन क्रमांकाच्या आधारावर असेल
- ३. पर्व कालावधीची आकडेवारी रिग्रप्ड करण्यात येईल.

बजाज हेल्थकेअर लिमिटेडकरिता

आकाश केशरी

कंपनी सचिव

१२.८३

१३.२१

दि. ०२.११.२०२०



नोंदणीकृत कार्यालय : ७८, रत्नज्योत इंडस्ट्रियल इस्टेट, इरला लेन, विले पार्ले (प), मुंबई ४०० ०५६. सीआयएन : L72200MH1995PLC093130 वेबसाइट : <u>www.dynacons.com</u>

दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अछोरकरिता स्थायी व एकत्रित अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखांत)

अनु. क्र	विवरण	İ		¥8	थायी			एकत्रित					
			तिमाही अखोर		अर्ध वर्ष अखोर वर्ष अखोर			तिमाही अखोर			र्ष अखोर	वर्ष अखोर	
		३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	30.09.2020	30.09.2020	३०.०९.२०२०	38.03.7078	३०.०९.२०२१	३०.०६.२०२१	30.09.7070	३०.०९.२०२१	30.09.7070	३१.०३.२०२१
٤.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	१३,९७५.८३	१४,६५८.४२	९,४१६.८५	२८,६३४.२५	१५,२५७.२२	४३,७८०.६७	१३,९७५.८३	१४,६५८.४२	९,३६१.५१	२८,६३४.२५	१५,२०१.८८	४३,७२५.१४
٧.	कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपूर्व)	828.83	४११.९३	२४५.६८	८३६.०६	४२६.१९	१२०९.४९	४२३.९८	४११.९०	१९०.०३	८३५.८८	३७०.५०	११४५.३८
m.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपश्चात)					४२६.१९	१२०९.४९		४११.९०	१९०.०३	८३५.८८	३७०.५०	
٧.	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबींपश्चात)	३३२. ७५	३ २४.०६	१९४,२१	६५६,८१	३३६.२२	९२२.२६	३३२. ६०	३ २४.०३	१३८.५६	६५६.६३	२८०.५३	८५३.७३
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसम विशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावशेक उत्पन्न (कर पश्चात)	335.63					922.99		324. 20	१३५.८५	\$ \$ \$.22		
ε.	इक्विटी भाग भांडवल	2023.32				986.38	8083.38	2023.32	१०१३.३१	980.38	2023.32	986.38	
9.	राजीव (मूल्यांकन राजीव वगळता) गत वर्षामध्ये लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्वेशित	70,7.77	7077.71	170.71	70,11.11	,,,,,,	3938.28		7,71.11	1,5.71	7,21.21	,,,,,,,	३ ९४५.७६
۷.	(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येक) (वार्षिक नाही)												
L'	ए. मूळ	३.२८	3.20	2.82	६. ४८	३.६७	१.०८	३.२८	३.२०	१.५१	६.४८	३.०६	9.33
	बी. सौम्य	२.६२						२.६२	૨.५५	१.५१	५.१७		
टीप	: वरील हे सेबी (सची अनिवार्यत	ा व विमोचन ः	आवश्यकता) हि	वेनियमन २०१	५ च्या विनियम	न ३३ अंतर्गत ¹	दि. ०१ नोव्हेंबर	. २०२१ रोजी	स्टॉक एक्सचेंज	सह दाखल ति	गही व अर्ध वर्ष	र्वित्तीय अहव	लाचा विस्तत

प्रारूपांचा सारांश आहे. तिमाही व अर्ध वर्ष वित्तीय अहवालाचा संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट <u>www.dynacons.com</u> व स्टॉक एक्सचेंज वेबसाइट <u>www.bscindia.com</u> व

डायनाकोन्स सिस्टम्स ॲन्ड सल्यशन्स लि. करिता ਸਵੀ /.

धर्मेश अंजारिया

कार्यकारी संचालक व सीएफओ

डीआयएन क्र. ००४४५००९

मंडळाच्या आदेशान्वये व त्यांच्याकरित

श्री. अतल अरविंद वामानी

नोंदणीकत कार्यालय : तागबाई हॉल १ ला मजला, शिवप्रसाद बिल्डींग, ९७, मरिन डाईव्ह दूर. ०२२-२२८४२१२७ ई-मेल : 52weeksentltd@gmail.com सूचना सिक्युरिटायझेशन ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन ०१५ च्या विनियमन ४७ सहवाचन विनियमन २ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि. सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाही व

५२ वीक्स एन्टरटेनमेंट लिमिटेड सीआयएन : L93000MH1993PLC07246

शनिवार, दि. १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाइट http स्टॉक एक्सचेंज वेबसाइट http://www.bseindi com वर उपलब्ध आहे.

वर्ष अखोरकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्ती

अहवालांवर विचारविनीमय करणे व त्यांना मान्यत देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभ

५२ वीक्स एन्टरटेनमेंट लिमिटेडकरित ठिकाण : मुंबई सायरस भो

आगम कॅपिटल लिमिटेड

सीआयएन : L65990MH1991PLC064631 नोंदणीकत कार्यालय : जागा क. २. १ ला मजला. रहि तुला हाउस, ७ होमजी स्ट्रीट, फोर्ट, मुंबई ४०० ००१. दूर. क्र. : ७४००१८६१२१ ईमेल : aagamcltd@gmail.com

सूचना

सिक्युरिटायझेशन ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन, २०१५ च्या विनियमन ४७ सहवाच विनियमन २९ अंतर्गत याद्वारे सचना देण्यात येत आ की, दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्या तिमाह व अर्ध वर्ष अखोरकरिता कंपनीच्या अलेखापरीक्षि वित्तीय अहवालांवर विचारविनीमय करणे व त्यांना ान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभ शनिवार, दि. १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे.

aagamcapital.com वर तसेच स्टॉक एक्सचेंड वेबसाइट http://www.bseindia.com व उपलब्ध आहे आगम कॅपिटल लिमिटेडकरित

सदर सूचना कंपनीची वेबसाइट http://wwy

सही/-कविता जैन दि. ०१.११.२०२१

जाहीर सूचना

सूचना याद्वारे माझे अशील श्री. भरत बच्चूभाई शाह यांच्य सूचना श्राह्म भाइत अशाल श्राह्म भारत बच्चुमाइ शाह याच्या वर्ताने देण्यात वर्ते को, ते पत्तं क्र. १९०६, १ त्वा मजला, ई विंग, बिल्डींग यशवंत पार्क को-ऑप. हा. सो. लि. म्हणून ज्ञात, गाव आचोळे, नालासोपारा (पू), ताल्का बन्सई, जिल्हा पालचर ४०५ २०६ येथील बांध्यकासित जमिन घारक सर्व्हें क्र. १४, १८, १९, २०, २१, २५, ५७, ५९, ६०, ६१, ६२,६३,६४,६५, ६६,६७,६८,६९,

७०, ११४, ११९ व मोजमापित क्षेत्रफळ ४५२.१३ चौ. फूट (चटई क्षेत्रफळ) धारक मालमत्तेचे मालक आहेत व पुनः विक्रीकरिता करार नोंदणीकरण क्र. वसई ३-०२८५०-२०१९ अंतर्गत दि. २७.०२.२०१९ रोजी सदर फ्लॅट श्री. अलरीक जेम्स गोन्साल्वीस व श्रीम. इरीन जेम्स गोन्साल्वीस यांच्याकडून खोरदी केला होता ते सद फ्लॅटचे मालक होते व माझी आई दिवंगत श्रीम. कुंजलत त्यांच्या मागे मी कायदेशीर वारस म्हणून भारतीय जप

कायदा अनुसार कायदेशीर वारस आहे. त्यामुळे मी, सद पलॅटचा १००% मालक आहे. त्यामुळे मी याद्वारे सदर फ्लॅटच्या सदर संबंधात कोणाह व्यक्तीम कोणतेही दावे वा आक्षेप असल्याम तमेच कार्ह दावे असल्यास त्यांनी याद्वारे सदर प्रसिद्धीच्या तारखोपासू-१४ दिवसांच्या आत माझे वकील यांच्या कार्यालयाम वरील निर्देशित पत्त्यावर वकील कार्यालय येथे सूचित कर

काऊँटरसाईन श्री. अवनीश कुमार तिवारी

(वकील उच्च न्यायालय) दि. ०३.११.२०२१ दुकान क्र. २१, जय विजय ग्रीन, न्यु लिंक रोड नालासोपारा (पू), तालूका वसई, जिल्हा पालघर.

एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेड भायएन क्र. : L17120MH1985PLC037652 नोंदणीकृत कार्यालय: पोदार चेंबर्स, १०९, एर

ए. ब्रेल्वी रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१. दूर. क्र. ०२२-२२०४०८१६ ईमेल आयडी : rmb@podarenterprise.com

सीक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिय

(सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन २०१५ च्या विनियमन २९ सहवाच विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, दि. ३० सप्टेंबर, २०२१ रोजी संपलेल्य तिमाही व अर्ध वर्षअखोरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालांवर विचारविनीमय करणे व त्यांन मान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाचं सभा गुरुवार, दि. ११ नोव्हेंबर, २०२१ रोर्ज आयोजित करण्यात आली आहे.

सदर तपशील कंपनीची वेबसाइट evergreentextiles.in व बीएसई लिमिटेड वेबसाइट www.bseindia.com वर उपलब्ध एव्हरग्रीन टेक्सटाईल्स लिमिटेडकरित

राजेंद्र मनोहरसिंह बोलय संचालक (डीआयएन: ०००८६३९५)

दिनांक : ०२ नोव्हेंबर, २०२१

जाहीर सूचना

मनोहर जठन्ना हे फ्लॅट क. सी/१९१, पहिला मजला अक्सिटा को-ऑप. हा. सो. लि. मधील, आर. एन पी. पार्क, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे ४०१ १०५ येथील मालमत्तेचे मालक होते, श्री. ग्लॅडसन मनोहर जठन्ना हे दि. ०१.१०.२०२० रोजी भाईंदर पूर्व ठाणे ४०१ १०५ येथे मयत झाले त्यांच्या मागे त्यांचे कायदेशीर वारस १. श्रीम. जुडी स्ट्रेयीन्स जठन्ना, २. श्री. आशिष पीटा जठना हे आहेत. श्रीम. जुडी स्ट्रेयीन्स जठना यांनी मालमत्ता कर क्र. **H01001225302** व मोटर वाहन थंडरबर्ड बुलेट क्र. **MH-04-HH-2243** चे हस्तांतरण करण्याकरिता अर्ज केला आहे.

सर्व बँक, वित्तीय संस्था, दावेदार, आक्षेपकर्त कोणाही व्यक्ती आदींनी याद्वारे माझे अशील वा मल वा त्यांचे काउन्सेल यांना सदर कोणतेही दावे, तसेच संबंधित दावे. आक्षेप काही असल्यास तसेच कोणाह व्यक्तींचे मालमत्ता कर क्र. H01001225302 व मोटर वाहन थंडरबर्ड बुलेट क्र. **MH-04- HH-2243** च्या हस्तातरणाकरिता संबंधात कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध असल्यास त्यांनी श्रीम. जुडी स्ट्रेयीन्स जठन्ना यांच्या नावे सदर सूचनेच्य तारखेपासून १४ दिवसांच्या आत योग्य पुरावे यांच्यास कळविणे आवश्यक आहे व अन्यथा कोंणतेही दावे व आक्षेप नसल्याचे गृहित घरले जाईल.

आर. जे. मिश्रा वकीत उच्च न्यायालय दि. ०३.११.२०२१ (मोटरी, भारत सरकार) कार्यालयु : १०९, भाईदया नगर, बी- बिल्डींग, गोपी महाल हॉटेलजवळ, नवघर रोड, भाईंदर (पू), जिल्हा ठाणे



सीआयएन: L52310MH2008PLC181632 कॉर्पोरेट व नोंदणीकत कार्यालय : ७०६-७०९ ७ वा मजला, आरवली बिझीनेस सेंटर, आर. सी. पटेल रोड, ऑफ. सोडावाला लेन, बोरिवली पश्चिम, मुंबई - ४०० ०९२. दूर.: +९१-२२-४२१७१८१९ ई-मेल : sales@vaishalipharma.com

मंडळाच्या सभेची सूचना

सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता विनियमन, २०१५ च्या विनियमन २९ सहवाचन विनियमन ४७ अंतर्गत याद्वारे सूचना देण्यात संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखोरकरिता कंपनीच्या स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालांच्या निष्कर्शावर विचारविनीमय करणे व त्यांना मान्यता देण्याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाची सभा बधवार, दि. १० नोव्हेंबर, २०२१ रोजी आयोजित करण्यात येत आहे व कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षक यांच्याद्वारे पाहण्यात

इंडिया लिमिटेड www.nseindia.com यांच्या वेबसाइट वर उपलब्ध आहे व कंपनीचे सीक्युरिटीज सूची उपलब्ध आहे व सदर कंपनीची वेबसाइट www.vaishalipharma.com वर उपलब्ध आहे.

सदर तपशील नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

ठिकाण : मुंबई दिनांक : २ नोव्हेंबर, २०२१

येईल